

दिनांक - 3/1/2019

प्रति,

भा. प्राचार्य

विवेकानंद कॉलेज

कोल्हापूर.

विषय - इंटरनॅशनल व्हिजीटसाठी पश्वानगी मिळवोवावत

महोदय,

आपल्या महाविद्यालयामध्ये की. व्हेक फौन्डी टेक्नॉलॉजी विभागातील प्रथम वर्ष विद्यार्थ्यांची इंटरनॅशनल व्हिजीटसाठी आयोजन करण्याचे योजिले आहे.

सदरची व्हिजीट महालक्ष्मी मेडल्स प्रा. लि, शिरोली येथे दिनांक 4/1/2019 रोजी होणार आहे. सदरची व्हिजीट शिवजी विद्यापीठाच्या अभ्यसक्रमाचा भाग आहे.

तरी कृपया आपली पश्वानगी मिळवी ही नमू विनंती.

कडावे,

आपला विश्वासू

Vastare

(प्रा. संकेत सं. वाठारे)

विभागप्रमुख, की. व्हेक फौन्डी
टेक्नॉलॉजी

S. S. Shinde

Nodal Officer

B.Voc. & Community College Unit
Vivekanand College, Kolhapur



Shri Swami Vivekanand Shikshan Sanstha's
VIVEKANAND COLLEGE (AUTONOMOUS), KOLHAPUR

2130, 'E' Tarabai Park, Kolhapur, Dist. Kolhapur-416 003
Affiliated to Shivaji University, Kolhapur (M.S.)

NAAC Reaccredited : "A" (CGPA 3.24) on 19-01-16 (3rd Cycle)
College with Potential for Excellence (Twice)
"Star College" by D.B.T. Govt. of India



Ph. : 0231-2658612, 2658840 Fax : 0231-2658840 Resi.: 0231-2653962 Website : www.vivekanandcollege.org E-mail : info@vivekanandcollege.org

Founder Dr. Bapuji Salunkhe D. Lit.	President Hon. Chandrakant Dada Patil Minister of Revenue, Relief & Rehabilitation, Public works, Govt. of Maharashtra	Chairman Prin. Abhaykumar Salunkhe M.A.	Secretary Prin. Mrs. Shubhangi Gavade M.Sc., B.Ed.	Principal Dr. S. Y. Hongekar M.A., M.Ed., P.G.D.T.E., M.Phil., Ph.D.
---	---	---	--	---

Ref No. VCK/

Date :

To,
The Managing Director,
Mahalaxmi Metals
Private limited
Shiroli

Subject: About Study Visit of Students in your esteemed Organisation.

Respected Sir,

Vivekanand College is NAAC Re-accredited with grade 'A' and is having status of 'College with Potential for Excellence' by UGC. Our college is awarded the grade of 'Star College' by DST-Govt. of India.

We have started three years B.Voc degree course in Foundry Technology. As our course is skill based education oriented. So we are planning to visit different foundry industries to acquire theory base practical knowledge by our students.

Your industry is one of the best foundries which is having foundry related knowledgeable and advanced processes. We assure that visit in your industry will definitely add practical information about foundry process to our students.

So, we request you to allow our students to visit & observe foundry process work. We will take care that our students will not disturb your foundry work.

Hoping for your positive response.

Thanking you,











Yours faithfully,

(Dr. S. Y. Hongekar)

Contact:
Prof. Satish B. Gaikwad.

Nodal Officer
B.Voc. & Community College Unit.
Vivekanand College, Kolhapur

Following students were present for the industrial visit which was held at Mahalaxmi Metals, Kolhapur.

Sl. No	Name of the student's	Sign.
1)	Rushikesh suhas Jadhav	
2)	Kumar shiraji Jadhav	
3)	Ashok hindurao Khot	
4)	Nitin dnyander Kadam	
5)	shubham Ankush buragosavi	
6)	shubham Tanaji mane	
7)	Bhosale Ashish Gautam	
8)	Atul Balkrishna chandne	
9)	Swapnil vishwas Kambale	
10)	Mahesh sidhanath Telgaon	
11)	parvej Suleman Shetch	
12)	Surendra Dattatray Thombre	
14)	prithaviraj Ranjeet Desai	
15)	Deepak Tanaji Bodake	
16)	Kapil Rushikesh Mirajkar	
17)	shivam Jitendra patil	
18)	santosh siddanna Telgaon	
19)	Kedar Dhananjay Salakh	

A.ush 9

